

August 5, 2021

Corporate Relationship Department  
BSE Limited  
Pheeroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Fort,  
Mumbai 400 001

Listing Department  
National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, 5th Floor,  
Plot No.- 'C' Block, G Block  
Bandra-Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai – 400 051

Scrip Code: 531595

Scrip Code: CGCL

Sub.: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Pursuant to Listing Regulation 30 and other applicable provisions of Listing Regulations, please find enclosed copies of extract of the Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2021 published in the following newspapers on August 4, 2021:

- i. All India Edition of Business Standard (English) and
- ii. Mumbai Edition of Mumbai Lakshadeep (Marathi).

You are requested to kindly take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,  
for Capri Global Capital Limited



(Harish Agrawal)  
Senior Vice President & Company Secretary



Encl.: As above

**Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Limited**  
(Subsidiary of MPBCDC, a Government of Maharashtra undertaking)  
**Expression of Interest (EOI)**

MAHA PREIT explores Projects in Renewable Energy / EV Charging stations, Road Infrastructure and Affordable Housing / New Technologies in IoT, Green Hydrogen, Software Applications, Climate Change, Agro-Processing value Chain to support its **Target Beneficiaries** for long term Employment Generation through Start-up / Existing Entrepreneurship development and Resource Integration AND, invites "Expression of Interest" from Experienced Organizations / Individuals as **CHANNEL PARTNERS in Knowledge / Capex / Beneficiary categories.**

Interested parties may Download the documents of EOI on <https://mpbcde.maharashtra.gov.in> or [www.mahapreit.in](http://www.mahapreit.in) and submit EOI within 30 days from the date of publication. For further details, Contact email id: [gm.mprdb@mahapreit.in](mailto:gm.mprdb@mahapreit.in)  
**Executive Director (Admin)**

**MUSIC BROADCAST LIMITED**  
CIN: L64200MH1999PLC137729

Registered Office: 5<sup>th</sup> Floor, RNA Corporate Park, Off. Western Express Highway, Kalamangla, Bandra (East), Mumbai - 400051  
Tel: +91 22 66969100; Fax: +91 22 26429113; Website: [www.radiocity.in](http://www.radiocity.in)

**22<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING OF MUSIC BROADCAST LIMITED**

Members are requested to note that the 22<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of Music Broadcast Limited ("Company") will be held on Tuesday, the 14<sup>th</sup> day of September, 2021 at 3.00 p.m. Indian Standard Time ("IST"), through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") Facility to transact the business to be set out in the Notice of the 22<sup>nd</sup> AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively issued by SEBI and the provisions of the applicable laws.

Electronic copies of the Notice of the 22<sup>nd</sup> AGM, Procedure and instructions for e-voting and the Annual Report 2020-21 will be sent to those Members whose email IDs are registered with the Company/Depositories.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company KFin Technologies Private Limited at [inward.ris@kfin.tech](mailto:inward.ris@kfin.tech) or to the Company's at [cs@mvradiocity.com](mailto:cs@mvradiocity.com)

The Notice of the 22<sup>nd</sup> AGM and the Annual Report 2020-21 will be made available on the website of the Company at [www.radiocity.in](http://www.radiocity.in), and on the websites of BSE Limited at <https://www.bseindia.com> and National Stock Exchange of India Limited at <https://www.nseindia.com>.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and share transfer books will remain closed from Friday, September 10, 2021 to Tuesday, September 14, 2021 (both days inclusive).

The Company will provide the facility to its Members to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting and e-voting at the AGM. The instructions on the process of e-voting, including the manner in which the Members holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses can cast their vote through e-voting, will be provided as part of the Notice of the 22<sup>nd</sup> AGM.

Members who hold shares in dematerialized form and want to provide/change/correct their bank account details should send the same immediately to the concerned Depository Participant and not to the Company. Members are also requested to give the IFSC, MICR Code of their bank to their Depository Participants. Members who are holding shares in physical form are advised to submit particulars of their bank account, viz. name and address of the branch of the bank, IFSC, MICR code of the branch, type of account and account number by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company KFin Technologies Private Limited at [inward.ris@kfin.tech](mailto:inward.ris@kfin.tech)

**For Music Broadcast Limited**  
Sd/-  
Chirag Bagadia  
Company Secretary

Place: Mumbai  
Date: August 03, 2021

**KOVILPATTI LAKSHMI ROLLER FLOUR MILLS LIMITED**  
(Formerly KLRF Limited)

Registered Office: 75/8, Benares Cape Road, Gangakondan, Tirunelveli-627352, Tamil Nadu, Phone No : +91 462 248 6532, Fax No : +91 462 248 6132, E-mail ID : [ho@krlf.in](mailto:ho@krlf.in), Website : [www.krlf.in](http://www.krlf.in), CIN : L15314TN1961PLC004674

**BOARD MEETING NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday the 11th August, 2021, inter alia, to consider among other matters, the unaudited financial results for the quarter ended 30th June, 2021.

The said information is available on the website of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and also available on the website of the Company ([www.krlf.in](http://www.krlf.in)).

For KOVILPATTI LAKSHMI ROLLER FLOUR MILLS LIMITED  
Sd/-  
Company Secretary & Compliance Officer

Place: Gangakondan  
Date: 03/08/2021

**AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED**  
Regd. Office: "Citi Mall", 2<sup>nd</sup> Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 Tel: +91-22-6698 4000 Fax: +91-22-2632 5902 Email: [investors@ajmera.com](mailto:investors@ajmera.com) Website: [www.ari.co.in](http://www.ari.co.in) CIN No. L27104MH1985PLC035659

**NOTICE TO SHAREHOLDERS**

**Transfer of Equity Shares to Investor Education & Protection Fund**

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective from 7<sup>th</sup> September, 2016 and as amended for the time being in force.

The Rules, inter-alia, provides for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF). Accordingly the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address. The Company has uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at [www.ari.co.in](http://www.ari.co.in)

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspend Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Suspend Account as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically canceled and be deemed non-negotiable. In case of shares held in demat mode, the shares shall be transferred directly to IEPF Suspend Account through the Corporate Action as per the Rules. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF suspend Account pursuant to the Rules.

Notice is hereby given to all such shareholders to make an application to the Company/Company's Registrar and Transfer Agent M/s. Link Intime India Private Limited latest by 15<sup>th</sup> October, 2021, so that the shares are not transferred to IEPF Suspend Account. In case Company does not receive any communication from the concerned shareholders by 15<sup>th</sup> October, 2021 or such other date as may be extended, the shares will be transferred to IEPF Suspend Account by 2<sup>nd</sup> December, 2021, the due date as per procedure stipulated in the Rules.

It may be noted that the shares transferred to IEPF including all benefits according to such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rule 7 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. For any clarification on the matter, please contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. Link Intime India Private Limited Unit: C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400083. Tel: 022-49186000 and Email: [mt.helpdesk@linkintime.co.in](mailto:mt.helpdesk@linkintime.co.in)

**For Ajmera Realty & Infra India Ltd**  
Sd/-  
Manoj I. Ajmera  
Managing Director

Date: 3<sup>rd</sup> August, 2021  
Place: Mumbai

**MACROTECH DEVELOPERS LIMITED**  
Regd. Off.: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Kawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai-400001

Corporate office: Lodha Excelus, L 2 Apollo Mills Compound, N M Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400 011 CIN U45200MH1995PLC093041  
Website: [www.lodhagroup.in](http://www.lodhagroup.in) Email: [investor.relations@lodhagroup.com](mailto:investor.relations@lodhagroup.com)  
Tel: +91.22.61334400 Fax: +91.22.23024420

**INFORMATION REGARDING 26<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS**

1. Shareholders may please note that the 26<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC / OAVM on Friday, September 03, 2021 at 3.30 PM IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and SEBI, to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.

2. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The Notice of the 26<sup>th</sup> AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the website of the Company at [www.lodhagroup.in](http://www.lodhagroup.in), on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of Link Intime India Private Limited at <https://investor.lodhagroup.com>.

3. **Manner of registering/updating email addresses to receive the Notice of AGM along with the Annual Report:**

- Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update the same by writing to the Company at [investor.relations@lodhagroup.com](mailto:investor.relations@lodhagroup.com) along with a copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.
- Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants.

4. **Manner of casting vote through e-voting:**

- Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system.
- The login credentials for casting the votes through e-voting shall be made available through the various modes provided in the Notice as well as through email after successfully registering their email addresses. The details will also be made available on the website of the Company.

5. This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

**FOR MACROTECH DEVELOPERS LIMITED**  
Sd/-  
Sanjay Rangnekar  
Company Secretary and Compliance Officer

Date: August 04, 2021  
Place: Mumbai

**STERLE TECHNOLOGIES LIMITED**  
Regd. Office: 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune - 411001 Maharashtra, India  
CIN: L31300PN2000PLC202408 | Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113  
Email: [secretarial@stl.tech](mailto:secretarial@stl.tech) | Website: <https://www.stl.tech>

**NOTICE OF 22<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION**

Notice is hereby given that the 22<sup>nd</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Thursday, August 26, 2021 at 9.00 a.m.** IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") pursuant to General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "Circulars") to transact the business as set forth in the Notice of AGM dated July 22, 2021 ("the Notice").

In compliance with the aforesaid circulars, the Notice of AGM and Annual Report ("AGM documents") has been sent only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company or the Depository Participant(s). AGM documents are also available on the Company's website at [www.stl.tech](http://www.stl.tech), websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively, and on the website of KFin Technologies Private Limited ("KFIn") at [www.evoting.kfintech.com](http://www.evoting.kfintech.com). The dispatch of AGM documents through emails has been completed on August 3, 2021.

Pursuant to the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their vote by electronic means ("remote e-voting") on the business set forth in the Notice. The Company has engaged the services of KFIn as Authorised Agency to provide e-voting facility.

All the Members are informed that:

- The business as set forth in the Notice of AGM will be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM ("Insta Poll").
- The remote e-voting period commences on **Monday, August 23, 2021 from 10.00 a.m. (IST)** and ends **Wednesday, August 25, 2021 up to 5.00 p.m. (IST)**.
- A person, whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. **Thursday, August 19, 2021** only shall be eligible to vote through remote e-voting or through Insta Poll at the AGM.
- The log in credentials for casting votes through e-voting are made available to members through email. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice & holds shares as on the cut-off date i.e. **Thursday, August 19, 2021**, may generate log in credentials by following the instructions provided in the Notice. However, if the person is already registered with KFIn for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote. The same log in credentials should be used for attending the AGM.
- Members may note that: a) The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Wednesday, August 25, 2021 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting, through Insta Poll, shall be made available at the AGM; c) Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized/physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice.
- Mr. B Narasimhan, Proprietor BN & Associates, Practicing Company Secretary (Membership No. FCS 1303 and Certificate of Practice No. 10440), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- In case of any grievances relating to the e-voting procedure Members are requested to contact Mr. Rajeev Kumar, Dy. Manager, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gochibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032; email ID [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com); [inward.ris@kfintech.com](mailto:inward.ris@kfintech.com); or call the toll free number 1800-345-4001. Further, in case of any query pertaining to e-voting, please visit Help & FAQ's section available at KFIn's website [www.evoting.kfintech.com](http://www.evoting.kfintech.com)

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from **Tuesday, August 24, 2021 to Thursday, August 26, 2021** (both days inclusive) for purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2020-21.

Members may also visit [www.stl.tech](http://www.stl.tech), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) for more details.

**By order of the Board of Directors**  
Sd/-  
Amit Deshpande  
Company Secretary & Corporate General Counsel

Place: Pune  
Date: August 3, 2021

**NATIONAL PEROXIDE LIMITED**  
CIN: L24299MH1984PLC009254

Registered Office: Neville House, J. N. Harelda Marg, Ballard Estate, Mumbai-400001  
Head Office: C-1, Wadia International Centre, Pandurang Buchar Marg, Worli, Mumbai-400025  
Website: [www.naperol.com](http://www.naperol.com); Email: [secretarial@naperol.com](mailto:secretarial@naperol.com); Phone: 022-66620000

**NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING**

NOTICE is hereby given that the Sixty-Seventh (67<sup>th</sup>) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, August 25, 2021 at 3.30 PM (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice of the 67<sup>th</sup> AGM.

In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021, respectively (collectively referred to as "SEBI Circulars"), have permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. Accordingly, in Compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the "Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) read with the Circulars issued by MCA and SEBI, the 67<sup>th</sup> AGM of the Company will be held through VC / OAVM.

In terms of the MCA and SEBI Circulars, the Annual Report for the Financial Year 2020-21 along with the Notice of the 67<sup>th</sup> AGM has been sent on Tuesday, August 3, 2021 to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) and can be downloaded from the Company's website at [www.naperol.com](http://www.naperol.com), website of National Securities Depository Limited at [www.evoting.nsdl.co.in](http://www.evoting.nsdl.co.in) and will also be available on website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2), as amended from time to time, the Company is providing to its Members the facilities of remote e-Voting before the AGM and e-Voting during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has engaged National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating remote e-Voting, participation in the AGM through VC / OAVM and e-Voting during the AGM.

Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e. Wednesday, August 18, 2021 may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of the 67<sup>th</sup> AGM of the Company, by electronic voting system of NSDL.

All the Members are hereby informed that:

- The businesses, as set out in the Notice of the 67<sup>th</sup> AGM, may be transacted through remote e-Voting or e-Voting system during the AGM;
- The remote e-Voting shall commence on **Sunday, August 22, 2021 (9:00 a.m. IST)** and end on **Tuesday, August 24, 2021 (5:00 p.m. IST)**;
- The remote e-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;
- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-Voting or through e-Voting system during the 67<sup>th</sup> AGM is Wednesday, August 18, 2021;
- A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the 67<sup>th</sup> AGM Notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date i.e., Wednesday, August 18, 2021 may obtain the login ID and password by sending a request to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) or to the Company at [secretarial@naperol.com](mailto:secretarial@naperol.com) or Company's Registrar and Share Transfer Agents at [mt.helpdesk@linkintime.com](mailto:mt.helpdesk@linkintime.com) and on NSDL's website at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) and the same shall be submitted to BSE Limited, where the shares of the Company are listed and can be accessed at [www.bseindia.com](http://www.bseindia.com);
- In case of any queries relating to e-Voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 224 430 or send a request to Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL or Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) and
- In case of any further information / queries on the subject matter, please contact Company's Registrar and Share Transfer Agents, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (East), Mumbai-400083 | Email ID: [mt.helpdesk@linkintime.com](mailto:mt.helpdesk@linkintime.com); Phone: 022-49186270.

**FOR NATIONAL PEROXIDE LIMITED**  
Sd/-  
Chandukumar Parmar  
Company Secretary

Place : Mumbai  
Date : August 3, 2021

**ADDENDUM TO SALE NOTICE DATED 20.07.2021**  
**IN THE MATTER OF "DIVINE ALLOYS AND POWER CO LIMITED - IN LIQUIDATION"**

Pursuant to Public Announcement dated 21<sup>st</sup> July, 2021 in the newspaper "The Business Standard, All India & Aajkal, Kolkata and Times of India & Prabhat Khabar, Jharkhand and uploaded on the website of Divine Alloys and Power Co Limited-In Liquidation (the Company) i.e. [www.divinealloysandpower.in](http://www.divinealloysandpower.in), the timeline for submission of KYC, Eligibility Documents along with Refundable Deposit extends to 12<sup>th</sup> August, 2021, EMD and Bid Forms stands extended to 25<sup>th</sup> August, 2021 and date of E-Auction is extended to 27<sup>th</sup> August, 2021. The Addendum to "E-Auction Process Information Documents" dated 03.08.2021 is uploaded on the website of the Company to be read in conjunction with the amendments. All other terms, conditions and instructions provided in the process documents shall continue to apply.

Sd/-  
**Rajesh Kumar Agrawal, Liquidator**  
Divine Alloys and Power Co Limited - In liquidation  
IBBI Regn No.: IBBI/PA-001/PP/01023/2017-2018/17122  
Date : 03.08.2021 | Ganesh Chandra Avenue, 3<sup>rd</sup> Floor, Room No. 301, Kolkata-700 013  
Place : Kolkata  
[cirp.divine@gmail.com](mailto:cirp.divine@gmail.com) / [rajesh521@yahoo.com](mailto:rajesh521@yahoo.com)

**NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED**  
Regd. Off.: 507, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, Newlink Road, Andheri (West), Mumbai - 400 053, Maharashtra, Email: [netlink@easys2source.com](mailto:netlink@easys2source.com); Web: [www.nsl.co.in](http://www.nsl.co.in)  
Tel: 022-26335583; CIN: L45200MH1984PLC034789

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 30TH JUNE, 2021** (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ending		Corresponding 3 months ended in previous year
		30.06.2021	30.06.2020	
1	Total Income from operations (net)	2.19	0.97	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	51.98	76.15	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	51.98	76.15	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	46.10	83.69	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	
6	Equity Share Capital	252.92	252.92	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	954.76	724.18	
8	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	1.82	3.31	
	2. Diluted:	1.82	3.31	

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of the Stock Exchange (s) and the listed entity. Company url: [www.nsl.co.in/financials.php](http://www.nsl.co.in/financials.php).  
b) # - Exceptional and/or extraordinary items adjusted in the Statements of profit and loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable.

**Netlink Solutions (India) Limited**  
Sd/-  
Rupa Modi  
Executive Director & CFO  
DIN - 00378383

Place : Mumbai  
Date : 03/08/2021

**TATA POWER**  
The Tata Power Company Limited  
(Corporate Contracts Department)  
Smart Center of Procurement Excellence, 2<sup>nd</sup> Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India  
(Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

**NOTICE INVITING TENDER**

The Tata Power Company Limited invites tenders from eligible vendors for the following packages (Two Part Bidding).

**CC21AD0032: Out Line Agreement (Rate contract) for One year for procurement of HT Cable of Various Ratings 11kV, 22kV, 33 kV for Mumbai Distribution**

**CC21AD0035: Out Line Agreement (Rate contract) for One year for procurement of 22kV, 3-way & 4-Way Motorised RMU.**

**Last date and time for Payment of Tender Participation Fee: 16<sup>th</sup> August 2021, 1500 Hrs.**

For detailed NIT, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Interested bidder to submit Tender Fee and Authorization Letter before the due date and time as mentioned above. Also all future corrigendum's (if any), to the said tender will be informed on Tender section on website <https://www.tatapower.com> only.

**TATA POWER**  
The Tata Power Company Limited  
(Corporate Contracts Department)  
Smart Center of Procurement Excellence, 2<sup>nd</sup> Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India  
(Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

**NOTICE INVITING TENDER (NIT)**

The Tata Power Company Limited invites tenders from eligible vendors for the following packages (Two Part Bidding).

- Design, engineering, manufacturing, factory testing, delivery to site, supervisory services for commissioning of various Distribution Type Transformers (Package Reference CC21AA0056).
- Design, engineering, manufacturing, factory testing, delivery to site, obtaining statutory approvals, laying, installation and commissioning of 110 kV cables & accessories for replacement of oil filled cables between Tata / BEST Backbay R's and BEST Nariman Point S's (Package Reference CC21AA0061).
- Outline Agreement / Rate Contract of 2 years for procurement of Tower Steel (Package Reference CC21AA0064).

For detailed NIT, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Interested bidders to submit Tender Fee and Authorization Letter up to 1500 Hrs. Monday, 16<sup>th</sup> August 2021. Also, all future corrigendum's (if any), to the above tenders will be informed on Tender section on website <https://www.tatapower.com> only.

**ROSSELL INDIA LIMITED**  
N. K. Khurana  
Director (Finance)

**ROSSELL INDIA LIMITED**  
Regd. Office: Jindal Towers, Block 'B', 4th Floor, 21/A/3, Darga Road, Kolkata - 700 017  
CIN: L01132WB1994PLC063513 • [www.rossellindia.com](http://www.rossellindia.com), E-mail: [corporate@rosselltea.com](mailto:corporate@rosselltea.com)

**EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021** (Rs. in lakhs)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Revenue from Operations	6,520	6,653	6,369	32,228	6,521	6,654
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	593	(2,133)	1,257	4,208	598	(2,133)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,252	(2,133)	1,257	4,096	1,257	(2,133)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,130	(2,288)	912	3,291	1,135	(2,288)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,099	(2,329)	862	3,074	1,104	(2,329)
6.	Equity Share Capital	734	734	734	734	734	734
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)				20,861		
8.	Earnings Per Share (of Rs. 2 each)						
	- Basic (Rs.)	3.08	(6.23)	2.49	8.97	3.09	(6.23)
	- Diluted (Rs.)	3.08	(6.23)	2.49	8.97	3.09	(6.23)

**Notes :**  
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 are available on the Stock Exchange websites, [www.nseindia.com](http://www.nseindia.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.cse-india.com](http://www.cse-india.com) as well as on the Company's website, [www.rossellindia.com](http://www.rossellindia.com).

Place : Kolkata  
Date : 3rd August, 2021

**CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED**  
CIN - L65921MH1994PLC173469

Regd. Office : 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 e-mail: [investor.relation@capriglobal.in](mailto:investor.relation@capriglobal.in), Website : [www.capriglobal.in](http://www.capriglobal.in), Tel No. - +91 22 40888100 Fax No. -



## सिलिंडरचा भडका कायम

**नागपूर, दि. ३, (प्रतिनिधी)** : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये कुठल्याही प्रकारची कपात झालेली नाही. त्यामुळे दर घटणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. १ ऑगस्टपासून नवीन दर लागू झाले असून विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी ८८६.५० रुपये मोजावे लागणार आहेत. भारतीय तेल विपणन कंपनीने ऑगस्ट महिन्यासाठी घरगुती गॅस दर जाहीर केले आहेत. त्यानुसार नागपुरात १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ८८६.५० रुपये कायम आहे. १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर १७१८.८३ रुपयांना उपलब्ध होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये जुलै २०२० ते जून २०२१ दरम्यान दोनशे रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. २०२०च्या जुलैत सिलिंडरचा दर ६४१ रुपये होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये ६४४ रुपये, सप्टेंबर ६४६, ऑक्टोबर ६४६, नोव्हेंबर ६४६ रुपये दर होता. डिसेंबरमध्ये एकदम शंभर रुपयांची वाढ झाली आणि दर ७४६ रुपयांवर पोहचला. जानेवारी महिन्यात दर स्थिर होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात दर ८२१ रुपये, मार्च ८७१ आणि एप्रिलमध्ये ८६२ रुपयांवर पोहचला. संपूर्ण देशभरात नवे दर लागू झाले आहेत. त्या दरचा विचार करता नागपुरातील दर इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या चार मेट्रो शहरांपेक्षाही अधिक दरामध्ये नागपुरात सिलिंडरची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीपासून उपराजधानीत सिलिंडरचे दर चढे राहिले आहेत. ज्याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. यावर नियंत्रण आणण्याची मागणी होऊ लागली आहे.

### असे बदलले दर

ऑगस्ट : ८८६.५०  
जुलै : ८८६.५०  
जून : ८६१  
मे : ८६१  
एप्रिल : ८६१  
मार्च : ८७१  
फेब्रुवारी : ८४६  
जानेवारी : ७४६  
डिसेंबर २०२० : ७४६  
नोव्हेंबर २०२० : ६४६  
ऑक्टोबर २०२० : ६४६

**विदर्भात दिवसभरात ३१ नवे बाधित**  
सात तर गळचिरोलीत एका नव्या बाधिताची नोंद झाली. तर दुसरीकडे वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. सांभाररी रुग्णसंख्येत घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य

सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली. दुपारी चार वाजतापर्यंत असलेली दुकाने आता आठ वाजतापर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. अर्थचक्र सुरळीत

व्हावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून अजूनही उपाय योजले जात आहेत.

## जाहीर नोटीस

**स्व. श्री. सुर्यकांत सोनु हरयाण यांची पत्नी श्रीमती साक्षी सुर्यकांत हरयाण** असे कळविते की माझ्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मालमत्तेची बिलडींग नं.१, प्लॉट नं.३०२, सोनम अर्कोर्ड, न्यू गोल्डन नेस्ट, फेस-११, भाईदर (पूर्व), ठाणे-४०११०५. मी व माझी दोन मुले कु.दुर्वाक सुर्यकांत हरयाण आणि कु.निसर्गा सुर्यकांत हरयाण हे वारस आहेत. तरी कोणत्याही व्यक्तीची याबाबत हरकत असल्यास १५ दिवसात सोसायटीला कळवावे.

आपले नम्र, **श्रीमती साक्षी सुर्यकांत हरयाण कु. दुर्वाक सुर्यकांत हरयाण कु. निसर्गा सुर्यकांत हरयाण**

**नुमुना क्र.७५**  
**सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बुध-मुंबई विभाग मुंबई**  
धर्मादाय आयुक्त पवन, २ रा मजला, ८३ डॉ. अनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१९

**चौकशीची जाहीर नोटीस**  
अर्ज क्रमांक: ACC / X / 1766 / 2021

**सार्वजनिक न्यासाचे नाव: Golden Nest Foundation..बाबत. Mrs. Manmikka Parvinder Singh Chahal ..अर्जदार.**  
सर्व संबधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बुध-मुंबई विभाग, मुंबई** हे दर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ११-अ च्याखाली मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत-

- १) दर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

**अ) जंगम मिळकत (वर्गन) : रोख रु. १०००/- (अक्षरी रुपरे एक हजार फक्त)**  
**ब) स्थावर मिळकत (वर्गन) : निरंक**

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्यास असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे दरील पर्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगवण्याचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्कावाणिशी आज दिनांक २७/०७/२०२१ रोजी दिली.

सही/-  
**अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बुध-मुंबई विभाग, मुंबई**

## जाहीर नोटीस

**स्व. श्री. सुर्यकांत सोनु हरयाण यांची पत्नी श्रीमती साक्षी सुर्यकांत हरयाण** असे कळविते की माझ्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मालमत्तेची बिलडींग नं.७, प्लॉट नं.२०२, सोनम अर्कोर्ड, न्यू गोल्डन नेस्ट, फेस-११, भाईदर (पूर्व), ठाणे-४०११०५. मी व माझी दोन मुले कु.दुर्वाक सुर्यकांत हरयाण आणि कु.निसर्गा सुर्यकांत हरयाण हे वारस आहेत. तरी कोणत्याही व्यक्तीची याबाबत हरकत असल्यास १५ दिवसात सोसायटीला कळवावे.

आपले नम्र, **श्रीमती साक्षी सुर्यकांत हरयाण कु. दुर्वाक सुर्यकांत हरयाण कु. निसर्गा सुर्यकांत हरयाण**

**नुमुना क्र.७५**  
**सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बुध-मुंबई विभाग मुंबई**  
धर्मादाय आयुक्त पवन, २ रा मजला, ८३ डॉ. अनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१९

**चौकशीची जाहीर नोटीस**  
अर्ज क्रमांक: ACC / X / 1766 / 2021

**सार्वजनिक न्यासाचे नाव: Golden Nest Foundation..बाबत. Mrs. Manmikka Parvinder Singh Chahal ..अर्जदार.**  
सर्व संबधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बुध-मुंबई विभाग, मुंबई** हे दर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ११-अ च्याखाली मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत-

- १) दर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

**अ) जंगम मिळकत (वर्गन) : रोख रु. १०००/- (अक्षरी रुपरे एक हजार फक्त)**  
**ब) स्थावर मिळकत (वर्गन) : निरंक**

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्यास असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे दरील पर्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगवण्याचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्कावाणिशी आज दिनांक २७/०७/२०२१ रोजी दिली.

सही/-  
**अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बुध-मुंबई विभाग, मुंबई**

**NOTICE**  
Shri. Sallu Malayya Gaddam a Member of the Shubb Apartment Co-operative Housing Society Ltd., having address at 5<sup>th</sup> Floor, and holding flat/tenement No.501 in the building of the society, died on 17.07.2018 without making any nomination.  
The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of Society. The claims/objections, if any, received by the capital/property of the society shall be dealt be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants /objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society between 7.00 p.m to 9.00 p.m from the date of publication of the date of expiry of its period.

For and on behalf of Shubb Apartment Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary

**जाहीर सूचना**  
श्री. लक्ष्मणराव केळकर सरकारी हे प्लॉट क्र.६, प्लॉट क्र.१४, सुरज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, अशोक नगर, भांडुप (पूर्व) येथील जागेचे मालक असून त्यांचे कोणतेही वारसदार न मेना मुंबई येथे १७.११.२०१८ रोजी निधन झाले. त्यांची पत्नी श्रीमती स्वप्ना लक्ष्मणराव या वरील मालमत्तेत वारसत्यास होव्या, यांचे २१.०४.२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मजत समसादाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत दावा/आक्षेपांच्या पत्रधर्ष्य अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मजत समसादाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाची सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर काही दावा/आक्षेप असल्यास कृपया १४ दिवसांत सोसायटीच्या कार्यालयतात व्यवस्थापकीय समितीकडे संपर्क करावा.  
च्या वतीने व करिता सुरज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/- सचिव

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिशिक्त	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ अलेखापरिशिक्त
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८१६.८७	१३२५.९६
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२०२५.३६	३०१९.२०
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२७२५.३६	३०१९.२०
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१९२५.७१	२९२७.७९
५.	एकूण सर्वकष उत्पन्न	१९२५.७१	२९२७.७९
६.	सममगा भांडवल	१३७९.९२	१३७९.९२
७.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वाळवून) मागील वर्षाच्या ताळेबंद प्रकात दिल्यानुसार	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	१३९३	१५४२
	१. मूळ (प्रति सममगा)	१३९३	१५४२
	२. सोमिकृत (प्रति सममगा)	१३९३	१५४२

**टिप:**  
१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विचिन्न करण्यात आले आणि ०३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.  
२. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विचिन्नाकरव अवलंबून आहे.  
३. मागील कालावधी आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्जातित केले आहे.  
४. सेबी (लिस्टिंग ऑप्लिगेशन अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वयर्समेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या [www.bajajhealth.com](http://www.bajajhealth.com) वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

**बजाज हेल्थकेअर लिमिटेडकरिता सही/- साजनकुमार बजाज (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन:००२५१५१०**

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२१	संपलेली तिमाही ३१.०३.२१
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८१६.८७	१३२५.९६
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२०२५.३६	३०१९.२०
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२७२५.३६	३०१९.२०
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१९२५.७१	२९२७.७९
५.	एकूण सर्वकष उत्पन्न	१९२५.७१	२९२७.७९
६.	सममगा भांडवल	१३७९.९२	१३७९.९२
७.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वाळवून) मागील वर्षाच्या ताळेबंद प्रकात दिल्यानुसार	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	१३९३	१५४२
	१. मूळ (प्रति सममगा)	१३९३	१५४२
	२. सोमिकृत (प्रति सममगा)	१३९३	१५४२

**BNP PARIBAS MUTUAL FUND**  
Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)  
Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972  
Registered Office: Crescenzo, 7<sup>th</sup> Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.  
Website: [www.bnpparibasmf.in](http://www.bnpparibasmf.in) • Toll Free: 1800 102 2595

**NOTICE CUM ADDENDUM NO. 28/2021**  
I. Declaration of dividend under the designated Scheme of BNP Paribas Mutual Fund (the Fund):  
Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Scheme at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Monday, August 09, 2021\* as the Record Date.

Name of the Scheme	Name of the Plan/Option	NAV per unit as on August 02, 2021 (face value per unit of ₹ 10/-)	Distribution per unit ₹* (₹)
BNP Paribas Arbitrage Fund	Regular Plan - Adhoc IDCW Option	10.777	0.05
	Direct Plan - Adhoc IDCW Option	10.899	0.05
	Regular Plan - Monthly IDCW Option	10.298	0.05
	Direct Plan - Monthly IDCW Option	10.493	0.05

\*or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.  
# The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.  
\*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any.  
For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered.

**Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).**  
II. Notice cum Addendum to Statement of Additional Information (SAI) of BNP Paribas Mutual Fund (the Fund):  
Notice is hereby given that Mr. Saumil Mehta, Senior Research Analyst (Equity) has ceased to be associated with the organization and Key Personnel of the AMC with effect from July 24, 2021.  
Note: This Notice cum addendum forms an integral part of the SAI of the Fund read with the addenda issued thereunder All other terms and conditions as mentioned in the SAI remain unchanged.

**For BNP Paribas Asset Management India Private Limited**  
(Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)  
Date : August 03, 2021  
Place: Mumbai  
Authorized Signatory

**MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.**

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिशिक्त	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिशिक्त	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिशिक्त
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१९९७.५७	१७१७.८६	७३६०.८३
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६०६.२५	५२७.७५	२३५७.१३
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६०६.२५	५२७.७५	२३५७.१३
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४५९.३०	३९६.४५	१७६९.५५
५.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	४५९.३०	३९६.४५	१७७४.६६
६.	सममगा भांडवल	३५०२.७०	३५०२.७०	३५०२.७०
७.	इतर सममगा	-	-	१६८२२.४४
८.	उत्पन्न प्रतिभाग (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)	२६२	२६२	१०.५०
	१. मूळ (रु.)	२६२	२६२	१०.५०
	२. सोमिकृत (रु.)	२६२	२६२	१०.५०

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिशिक्त	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिशिक्त	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिशिक्त
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१५६३.०१	१३७७.०९	५७४३.३०
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	५०६.५०	४६७.७०	१९२९.३८
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५०६.५०	४६७.७०	१९२९.३८
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३७८.६९	३४९.९५	१४३५.१८
५.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	३७८.६९	३४९.९५	१४३५.१८
६.	सममगा भांडवल	३५०२.७०	३५०२.७०	३५०२.७०
७.	इतर सममगा	-	-	१५९२२.१५
८.	उत्पन्न प्रतिभाग (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)	२५६	२००	८.९९
	१. मूळ (रु.)	२५६	२००	८.९९
	२. सोमिकृत (रु.)	२५६	२००	८.९९

**टिप:**  
१. वरील कंपनीचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखा समीतीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले.  
२. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष सहकार मंजालयाद्वारे सुचित भारतीय लेखाप्राणेण (इंडएस) नुसार केले आहे आणि ते कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.  
३. सेबी (लिस्टिंग अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वयर्समेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.ncindia.com](http://www.ncindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीच्या [www.capriglobal.in](http://www.capriglobal.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

**संचालक मंडळाच्या वतीने सही/- राजेश शंभार व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००२००३७**

**एशियन स्टार कंपनी लिमिटेड**  
नोंदणीकृत कार्यालय: ११४-सी,मिन्सल कोर्ट, नरीम पॉईंट, मुंबई-४०००२१.  
ई-मेल: [info@asianstargroup.com](mailto:info@asianstargroup.com), वेबसाईट: [www.asianstargroup.com](http://www.asianstargroup.com)  
दुर.क्र.:+९१-२२-६२४४४१११, फॅक्स:+९१-२२-२२८४२४२७  
CIN: L36910MH1995PLC086017

**३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल**

अ. क्र.	तपशील	एकत्रित	
		संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिशिक्त	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ अलेखापरिशिक्त
१.			